WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED

Regd. Office: O-402, 4th Floor, Plot No. 389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai - 400 019.

CIN NO. L51900MH1985PLC035669 | Email: whitehall@yahoo.com | Tel: 022-22020876 | Website: www.whitehall.co.in

January 19, 2023

To
Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 512431

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper publication - Notice of Board Meeting

With reference to the subject cited above, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisement published by the Company in today's English and regional newspapers, Active Times and Mumbai Lakshadeep, respectively. The same is also made available on the Company's website.

This is for your information and records.

Thanking you,

Yours Sincerely,

For WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CS SHRUTI S. KULKARNI

COMPANY SECRETARY

ACS NO.24740

gowing

Friday 19 January 2024 **ACTIVE TIMES**

DMI Acquires ZestMoney

DMI Group ("DMI") today announced the acquisition of the ZestMoney platform ("Zest"). DMI Finance, the NBFC arm of DMI, will be a preferred lender on the Zest platform. Through this acquisition, DMI will have the exclusive right to the use of all Zest brands.

This acquisition will enable DMI to widen its engagement with current and potential customers by adding the ZestMoney checkout financing platform to its product suite. DMI will also bring its customer base, balance-sheet strength significant riskmanagement experience to drive growth across Zest's online and offline merchant network.

Founded in 2008 and supported by a deeply experienced team across 40+ offices in India, DMI is a pan-India financial services platform with core businesses in digital finance, housing finance and asset management. It has raised over USD 1.5 billion of investment capital and is supported by global institutional strategic investors, family offices and leading international banks.

DMI includes DMI Finance ("DMI Finance") which is a pure-play digital lender with products including consumption, personal and MSME loans. It leverages technology to optimize every step in the lending stack, from sales and underwriting through to customer service and collections.

Founded in 2015, Zest

customer onboarding and servicing system, enabling customers to apply for and receive digital credit instantly at the point of sale. It has more than 80,000 merchants across India including Amazon, Flipkart, Myntra, MakeMyTrip, Nykaa Samsung, Apple, Vivo, Croma, and Reliance Digital. Selected as a 2020 Technology Pioneer by the World Economic Forum In 2021 and recognized

one of the fastest-

India

Chatterjee

"ZestMoney

checkout

with

and Joint

Director of

growing tech companies

has been a pioneering

finance in India. We are

always looking for best-in-

class solutions to enhance

both the engagement

with - and the experience

of - our customer and

merchant base. We have

ZestMoney for 8+ years

We firmly believe that

an important step in

our journey to provide

digital financial inclusion

at scale across India.

Mandar Satpute, Chief

Operating Officer of Zest

said: "DMI has been at the

forefront of digital lending

in India. They bring

strong capital support

ZestMoney and we are

very excited to take our

partnership to a whole

enriched with Hyaluronic

acid serum that works to

prevent premature aging

barrier function, providing

overall hydration, and

reducing dullness. This

innovative facewash leads

the new era in skincare,

promising a balanced

of

backed ingredients for a

radiant and healthy skin

experience. Speaking on

the launch of the new

range, Mr. Vikas Gupta

Group CEO, VLCC said,

innovation is evident

in the groundbreaking

range we have recently

launched, which aims to

simplify skincare routines

and redefine the way

individuals perceive and

facewashes, this serum

facewash goes beyond

mere cleansing - it plays

a multifaceted role in

enhancing your skin's

health and radiance by

seamlessly combining the

benefits of a cleanser and

powerful serum. With this

launch, we are committed

to make effective skincare

an indulgent and holistic

experience, empowering

individuals to look and feel their best." Mr. Puneet

Gulati CMO, VLCC further

added- "In line with the

evolving consumer needs,

we have integrated our

scientific approach to

skincare in this powerful

new innovation from the

house of VLCC - a range

of serum facewashes

which integrate the best of

our knowledge about deep

cleansing products and

the latest in facial care

science. The range works

across a spectrum of

needs - acne, brightening

hydration and gives ample

choice to the consumer to

suit the right facewash for

her needs. A significant

new addition is the AM-

PM combo pack which

encourages consumers

to follow a day and night

cleansing routine which

is extremely beneficial for

effective results."

Unlike traditional

practice skincare.

commitment to

science-

fusion

Our

fortifying the skin

supporter

deep

has

expertise

been an

of

various capacities.

acquisition will be

been partnered

in

this

DMI

early

VLCC revolutionizes

skincare with the

new level.

Deloitte

Shivashish

Co-founder

Managing

DMI said:

provider of

I Advocate Urmil G. Jadav hereby invites claims objections from the heir/s or other claimant/s*objector/s with respect to the transfer of right, title & interest of the deceas holding in the said Flat within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents an other proofs in support of their claims objections for transfer of 66.66% undivided right, title & interest in the said Flat. If no claims objections are received within the 15 days at below address, the Society shall be free to deal with rights of the deceased in such manner as is provided under the bye-law of the Society. Add: Advocate Urmil G. Jadav - Kunda House, 5th Flr. Dattapada Rd. Borivali (E), Mumbai - 400066 Sd/- ADVOCATE URMIL JADAV B.Com, LL.B., Mumbai. Date: 19/01/2024

PUBLIC NOTICE

MR. MARUTI GANPAT KONDALKAR, was the owner

holding Flat No. **704** on 7th Floor of E Wing in Country Parl Phase II CHS Ltd., at Opp. Tata Steel, Dattapada Road

Borivali (E), Mumbai 400066, ("Said Flat") died intestate or 13/03/2016 leaving behind his wife MRS. VRUNDA MARUT

KONDALKAR and 1 son & 1 daughter namely MR

VEDANT MARUTI KONDALKAR & MISS. VEDIKA MARUT

KONDALKAR respectively. Accordingly, MR. VEDANT MARUTI KONDALKAR & MISS. VEDIKA MARUT

KONDALKAR have released their 66.66% undivided rights title, share and interest of the deceased in the said Flat in

favour of MRS. VRUNDA MARUTI KONDALKAR vide Dee

of Release dated 26/12/2023 duly stamped and regist

pearing Sr. No. BRL-2-19593-2023 DATED 26/12/2023.

WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L51900MH1985PLC035669 Regd. Office: O-402, 4th Floor, Plot No.-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400019 Tel No.: 022-22020876 Email ID: whitehall@yahoo.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, January 29, 2024 at 4.30 p.m. at registered office of the Company, inter alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended, Decemb

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its Designate persons, shall remain closed till the close of business hours of Wednesday, January 31, 2024. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For White Hall Commercial Company Limited

Sd/-Rohit Prabhudas Shah Directo DIN: 00217271

Place : Mumbai Date : 18th January 2024

PUBLIC NOTICE

This Public Notice is issued on behalf of my clients Smt. Asmita Sanja Mane & Shri, Amit Saniav Mane, who are resident and owner of, Flat No. B-8, First Floor, adm.560Sq.ft built-up area Apratim CHS Ltd. RH-155, MIDC Residential Zone, Dombivli East, Dist. Thane -421203 My clients state that **Shri. Sanjay Govind Mane** had purchased the said Flat from Shri. Jagdish K. Pathari vide Sale Agreement registered at the Office of the Sub-Registrar, Kalyan-4, under Regn. No. 103/2002 dated 14/01/2002. Said Shri. Sanjay Govind Mane expired on 13/06/2011 leaving behind my clients Smt. Asmita (wife) and Shri. Amit (son). My clients state that they are the my legal heirs Late Sanjay Mane & There is no legal heir except them. Now my clients want to sell the said Flat No

Therefore, the present Notice is given that if any person is claiming an claim, interest against or in respect of said Flat No.B-8, First Floor, Apratim CHS, Ltd, Plot No. RH-155, by way of inheritance, gift, trust, family rrangement, charge etc. or otherwise howsoever hereby requested to notify the same in writing to me with supporting documentary evidence at the address mentioned herein below within 15 (Fifteen) days from the date hereof; failing which the claim of any such person will be considered to have been waived off and/or abandoned in respect thereof.

(W) 421202. Mob: 9820652593

Add : Flat No. 9, Shram Safalya, Opp. Reti Bhavan, M. Phule Rd., Dombivli Sheela Shingane-Kaprekar Advocate & Notary (Govt. Of Iinda)

APPENDIX 16

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society. (To be published in two local newspapers having large publication)

(Under the bye-law no. 35) NOTICE

MR. DEEPAK KUMAR AMBALAL SONI a Joint member of RAJHANS KSHITIJ IRIS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD; having address at Rajhans Kshitij Complex, Suvog Nagar, Chulna-Bhabola Road, Vasai Road (West), Maharashtra - 40' 202; and holding Flat No. A/406, 4th Floor, in the building of the society, died on 03/08/2018 without making any nomination. The Society hereby invites claims o objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of RAJHANS KSHITIJ IRIS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD:

Hon. Secretary

Date: 19 / 01 / 2024

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/338/2024 Date: - 18/01/202 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Date: - 18/01/2024 Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 55 of 2024

Applicant: - Shree Sai Darshan Co-operative Housing Society Ltd.,
Address: - Pan. Dindayal Cross Road, Thakurwadi, Gokul Hospital,
Dombivali (W), Tal. Kalyan, Dist. Thane - 42 1202.
Versus
Opponents: - 1. Ws. Gaurav Builders through Partners a. Shri. Gajanan H.
Bhagyawant b. Shri. Dilip H. Parekh c. Shri. Yogesh K. Diora 2. Shri. Pralhad
Dagadu Pakhale 3. Shri. Vinodkumar A. Shah. Take the notice that as per below
details those whose interests have been vested in the said gropesty may submit details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 05/02/2024 at 12:00 p.m.

Description of the Property :- Mouie Navi Dombivali. Tal. Kalvan. Dist Than

cripation of the Floperty mouj	e Havi Dollibivali, Tal. Raiyali, Dist-Tilal
Survey No./CTS No.	Total Area
Survey No. 61/1/A Plot No. 1	294.31 sq.mtrs.
Survey No. 61/1/D Plot No.4	341.63 sq.mtrs. Total 635.94 sq.mtrs.
CTS No. 155/2	352 sq.mtrs.
CTS No. 155/3	299 sq.mtrs. Total 651 sq.mtrs.
	64/-

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large whereby I am verifying the title of Arti Satyanand Shetty nee Arti Pratap Chugh (the present Owner) with respect to Flat No. 8C/44, adm. 760 sq.ft, 4th Floor, Building No. 8/C, Seva Samiti Co-operative Hsg. Soc Ltd., on plot bearing C.S. No. 89, Saltpan Division, Plot No. 368, situated at S.S. Samit Nagar, Sion Matunga Estate Koliwada, Mumbai - 400037 ("Said Flat") and membership right holding Share Certificate No. 441 ("Said Shares"). The Said Flat and the Said Shares are referred as "Said Property". It is represented that pursuant to Allotmen letter dated 29.03.1993 Seva Samiti Co-operative Hsg. Soc. Ltd. allotted the Said Fla to Mrs. Kamla Pratap Chugh free of cost in lieu of old room. Thereafter it is represented that Kamla Pratap Chugh died intestate on 18.06.2019 leaving behind Mr. Pratap Chugh (Pre-deceased on 24.07.1996), Mrs. Priya Haresh Ahuja alias Ms. Asha Pratap Chugh and Mrs. Arti Satyanand Shetty alias Ms. Arti Pratap Chugh as her legal heirs. Thereafter interse between the legal heirs the Said Property was absolutely transferred under a Regd. Release Deed dated 20.10.2022 (BBE-2-15603-2022) executed by Mrs. Priya Haresh Ahuja alias Ms. Asha Pratap Chugh (Releasor) in favor of her sister Mrs. Arti Satvanand Shetty alias Ms. Arti Pratap Chugh (Releasee). It is further represented that only copy of Allotment letter dated 29.03.1993 is available.

Any person other than the ones mentioned herein claiming to be legal heir of Late Kamla Pratap Chugh and Pratap Chugh other than the ones mentioned hereinabove are notified to inform the undersigned in writing on the below mentioned address within 15 days from these presents. Also all / any person/s having any claim of any nature whatsoever in the said Property by way of sale, exchange, lease, license, trust, lien, easement inheritance possession, attachment, lis pendens, mortgage, charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication of this present notice Failing to respond the same shall be deemed to have been waived. Dated 19th day of January, 2024.

ADVOCATE SEEMA DESAI 8/10, New Chapra Bldg., Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai - 400050.

PUBLIC NOTICE

his is to inform the public in gene that original share certificate issued by Momin Gujarat C.H.S., Momin Nagar, Jogeshwari (W), Mumbai - 400 102, ir espect of flat No. A/502 , 5th floor of the building known as MUKARAMMA Momin Nagar, Jogeshwari (W), Mumba 400 102, has been lost for which a complaint with Amboli Police Station has been lodged, under Lost Report No 42/2024 on 09.01.2024. If any persor finds the afore said share certificate, he is requested to contact the undersigned on his mobile number and such finde will be suitably awarded.

Abdul Jabbar Tajmohammed Kadiw Mobile No. 8000082426 Flat No. A/502, 5th floor, MUKARAMMA Bldg., Momin Nagar Jogeshwari (W), Mumbai 400 012.

on NOTICE BOARD of

'A' wing Gokul Solitaire Co-operative

Housing Society Ltd. Gokul Township Bolinj, Virar (West) Dist. Palghar—401303. **NOTICE**

INVITING CLAIM

Shri. Subhash Vasant Shinde a member (Joint) of the Gokul Solitaire Co-operative Housing Society Ltd., having address at holding A/402, Gokul Solitaire Co-operative Housing Society Ltd., Gokul Township Bolini, Virar (West) Dist. Palghar-401303 and holding 10 fully paid shares of Rs.50/- each bearing share certificate No. 016 (151 to 160) (both inclusively) - He died at Vasai Palghar on 10th January, |2019 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir/s, claimant/s or objector/s to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of society WITHIN A PERIOD OF 15 **DAYS** from the publication of this

If no claim/objections are received within the period prescribed above. the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of society in such manner as is provided under the bye-laws of the society.

The claims/objections if received by society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.

Copy of bye-laws is available for inspection on demand during notice period.

For and on behalf of Gokul Solitaire Co- operative Housing Society Ltd., Secretary

Place: MUMBAI Date: 19/01/2024

PUBLIC NOTICE On behalf of my client the general public is

ereby apprised that late Mr. Abdul Shakooi

Abdul Karim Chandiwala survived by his one o the legal heirs that is my client Mr. Hanif Abdul Shakoor Chandiwala (Attorney for all the surviving legal heirs) hereby declare that rough the Indenture of Transfer of Mortgage & further Charge (executed on 10.05.1967 before Sub-Registrar Bandra under no. 1065 of 1967 of 3k no. I) the mortgage amount of Rs. 18.500 along with interest was transferred in the nam of transferees Mrs. Sakinabai Jamal & Mr. Sherali Haji Mohamed wherein my late father Mr. Abdul Shakoor Abdul Karim Chandiwala i the Mortgagor and the below mentioned immovable property in the schedule herein was kept as a security. It is further hereby apprised from this Public Notice to all that an Affiday ated 01.11.1969 executed before the Hor Presidency Magistrate Bombay was made b ne Transferees in favour of the mortgago stating that the mortgage amount of Rs 18,500/- along with the interest has been received by them and there is no due pending or the mortgagor and the referred immovable property in the schedule hereunder is free and clear from the title of mortgage and as the affidavit by the Transferees is not registered before the sub-registrar of the Mumbai / Bandra and as the Transferees are not available to xecuted the re-conveyance deed therefore the present public notice is being published.

If anybody / legal heirs of Transferees / third party is having any objection, claim, interest dispute for the above clearance of the mortgage mount or interest amount on the schedu property as mentioned herein, he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/thei biections/claims/details of dispute within 14 days from the date of this publication, failing to approach the undersigned within the requisite period my client shall not entertained any claims objections / disputes which may / shall arose after the due date

That any third party can send their objection o claims if any at the office of the advocate at the address as mentioned below in within the

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO LL that piece or parcel of freehold Gavtha Lend or ground together with the messuages tenements and dwelling house and stables standing thereon situate lying and being at Navpada in the Revenue Village of Bandra in the Registration Sub-District Bandra, District Bombay Suburban containing by admeasurements 931-square yards i.e. 828 quare meters or thereabouts and being Old City Survey No.39 and now bearing New City Survey No. A/75 Area 417-square yards i.e. 348.6 square meters A/76 area 363-squar yards i.e. 304 square meters and A/77 area 151 quare yards i.e. 126-square meters totaling i II 931-square yards i.e. 828 square meters an assessed by the Greater Bombay Municipa Corporation under H-Ward No.6280(1) Stree No.25, Navpada Bandra and bounded a ollows: that is to say on or towards the EAST by he property belonging to Kakumiya Shaiknall On or towards the WEST by the property of Kaz Mulla Ahmed On or towards the NORTH by the Public "road and on or towards the SOUTH by acant Government Land and the Railing of B.B.C.I. Railway now known as Wester

Dated: 18.01.2024 Place: Mumbai Mr. BILAL.A.MOTORWALA Advocate, High Court, Motorwala & Associates Law Office Mumba nmitted To Excellenc Office At: 91. Mohammed Ali Road Rangoonwala Bldg, 2nd Flr, Office No. 17/20 Mumbai- 400 003 9820760527

motorwalabilal@gmail.com

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed that Late Mr. Ramchand S. Gupta, member of the Poonam Estate Cluster-1 Co-operative Housing Society Ltd., and the co-owner of Shop No. C-0003 & C-0004, Poonam Estate Cluster-1, Shanti Park, Om Shanti Chowk Mira Road (East), Dist. Thane-401107, alor with Mrs. Surajpati R. Gupta, died intestat on 5/01/2023. Mr. Atin Ramchandra Gupta i with Mrs. Surjapat R. Objeta, died Miestale on 5/01/2023. Mr. Atin Ramchandra Gupta is claiming transfer of undivided shares and interest in the capital property of the society belonging to the deceased member in his name being son and one of the legal heirs of successor of the deceased with no objection of the other legal heirs of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member in respect of the said shop, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer undivided shares and interest in the capital/ property of the society belonging to the deceased and thereafter any claim or objection will not be considered. Sd/-

PUBLIC NOTICE

claim or objection will not be considered. Sch

K. R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar,
Mira Road, Dist. Thane 401 107.

Notice is hereby given that my Client Mr. Vaibhav Sudhir Kulkarr is the owner of Flat No. 602 Is the owner of Flat No. 602, 6th Floor, Building No. A-5, RNA Park Co-op. Housing Society Ltd., Nagababa Road, Off R.C. Marg, Vasinaka, Chembur, Mumbai - 400074., referred as "the said Flat". My client states that in espect to the said flat the Original respect to the said Flat the Origina "Registration Pavti" for "Deed o Confirmation" document dated 15/03/1996 registered under Serial Number BDR-3/699/1996 is lost/ misplaced/ not traceable. My clien has intimated the same to RCF Police Station vide their certificate bearing Lost Report No. 6177

2024 dated 13/01/2024. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. On behalf of my client the undersigned advocate hereby invites claims or objections, if any In case of any claims/objections kindly intimate the undersigned advocate along with the relevan documents to support their claims objections within 15 days from the date of publication of this notice. In absence of any claim/s within stipulated period, it shall be deemed that the property has no claim by virtue of lost agréements. Place: Mumbai Date: 19/01/2024

AMIT SHYAM CHOUDHARI Advocate High Court Shop No.135, Near Bldg. No.4, Subhash Nagar, N.G. Acharya Marg, Chembur, Mumbai - 400 071

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Jay Shree CHS Ltd. on behalf of Mrs. Jayshree Balasubramanian for Flat no. 15. Vijav Bhawan, Jay Shree CHS Ltd., Plot No. 25 A, Pestom Sagar, Road No. 4, Chembu Mumbai-400089, who is the daughter o Mrs. Prema Balan; who died or 09.09.2023. The deceased was the member of the Flat no. 15; bearing Share Certificate No. 14 and Member Registe No. 15 dated 10th October, 1965 for five fully paid-up shares of Rs. 50 each bearing distinctive numbers from 66 to 70 (inclusive of both the numbers).

Following the death of Mrs. Prema Balar her legal heir and nominee in the society Mrs. Jayshree Balasubramaniar expresses her intention to become a permanent member of the said society and has provided the necessary documentation to the Society.

If there are any objections, a writter application should be submitted to the Society's Advocates Office: S&M ASSOCIATES, Shop No.17, Shakuntala CHS, Rd. No.02, Pestom Sagar, Chembur Mumbai 400089 between 10am to 6pm within 15 (Fifteen) working days from date of publication of this notice with irrefutable documentary evidence.

If no claims and/or objections are received within 15 (Fifteen) working days of publication of this notice, the sam shall be deemed to have been waived and our society shall proceed to make Mrs. member of the society and issue a share certificate in his name

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat no. 15. Vijava Bhawan, Jav Shree CHS Ltd., Plot No. 25-A, Pestom Sagar, Road No. 4, Chembur, Mumbai-400089 admeasuring 320.11 sq.ft BMC carpet area; lying and being at Village Chembu Taluka Kurla, Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, Suburban Scheme No. III, Pestom Sagar, Sector D Chembur, Greater Mumbai, CTS Nos 626, 626/1 to 5.

Date: 19/01/2024 Place: Mumbai

For Jay Shree CHS Ltd.

Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that our client is negotiating to purchase from PARSHWANATH VENTURES LLP, Unit No. 101, 102 and 103 on the 1s loor of the society Jyoti Co-operative Housing Society Limited along with shares incidental thereto issued by the said Society, as more particularly described in the Schedule hereunder written ("Premises"), with a clear and marketable title free from all encumbrances and claims and with vacant and peaceful possession.

Any person having and/or claiming any share, right, title, benefit, demand claim, or interest in the Premises or any part thereof by way of agreement contract, sale, mortgage, gift, lease, sub-lease, licence, inheritance, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, charge, lien trust, attachment, easements covenant, possession or otherwise nowsoever; are hereby given notice to make the same known in writing along with supporting documents to the undersigned at the address and email nentioned below within 10 days from the date hereof, failing which such claims, if any shall not be considered and deemed to have been waived and abandoned and our client shall proceed with the purchase of the above Premises without reference to such claims.

SCHEDULE

Unit No. 101 admeasuring 1,280 Sq.F carpet area. Unit No. 102 admeasuring 1,785 Sq.Ft carpet area and Unit No. 103 admeasuring 1,680 Sq.Ft carpet rea situated on the 1st floor of the building known as Jyoti of the society known as Jyoti Co-operative Housing Society Limited (hereinafter referred to as the said society) situated Opp. Valia College, D. N. Nagar, Andheri (West), Mumbai - 400 053 bearing Survey No 106-A, CTS No. 195 (part) in the registration district of Mumbai Suburban Dated this 19th day of January, 2024

Adv. Sandeep Manubarwala D/502, 2/3/4 Manish Garden CHSL, Manish Nagar, 4 Bunglows, Andheri (West), Mumbai - 400053. Email: andeepmanubarwala@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No.304 Third Floor, of Ambika Kunj Co-Op Housing Soc. Ltd., at Janta Nagar Road Bhayander (W), Dist. Thane - 401101 was in the name of Smt. Anita Shripa Punmiya (Alias Jain) & Shri Shripa Sohanlalji Punmiya (Alias Jain). But Shri Shripal Sohanlalji Punmiya (Alias Jain) expired on 28/06/2021, and as one of his legal heir Smt. Anita Shripal Punmiy (Alias Jain), have applied to the society for transferring 50% share in the said Flat and the said Shares on her name to become the absolute owner of the said Flat and the said Shares. Any person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak C.H.S. Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed tha no any person/s has any claims on the said Flat and the said Shares and society wil accept the application of which please take

Sd/-PUNIT SUNIL GARODIA (Advocate, High Court, Mumbai) Date: 19.01.2024 Place: Bhavander

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large o the instructions of my client that my clier Mrs. Hemangi Hemat Walavalkar ha applied for membership to the society respect of Room premises bearing Room No. 129/B-12, Gorai (2) Sukhshanti CHS Ltd., situated at Plot No. 129, Boriva (West), Mumbai- 400 091, which was intly purchased by my client's husban Mr. Hemant Krishna Walavalkar along with Mr. Haresh Krishna Walavalkar and holding Share Certificate Bearing No.01 distinctive No. 056 to 060). Whereas M Hemant Krishna Walavalkar was died intestate on 02-10.2015 leaving behind my client is the only legal heir. And whereas the above said society has give No Objection Certificate dated 29.12.2023 and now my client become 50% shareholder and Mr. Haresh Krishna Walavalkar (existing joint owner) is 50% shareholder of the aforesaid Room.

Any person/s except above legal heirs of eceased above named having claim right, title or interest of any nature hatsoever in the above said Room an with regard to aforesaid mortgage, by gift lease, inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easemen attachment or otherwise howsoeve should intimate their objections, if any writing within 14 days from the publicatio of this notice to failing which, the claim of the such person/s, if any, will deemed t have been waived and/or abandoned fo all intents and purpose.

Sd/-ADITYA B. SABALE, Advocate High Court Office: 57A, Ajanta Square, Market Lane, Next to Borivali Court, Borivali (W), Mumbai- 400 092 Date: 19/01/2024 Place : Mumba

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public in General that my clients MR. CHANDAN NISHIKANT TAHASILDAR and MRS. KALPANA NISHIKANT TAHASILDAR are NISHIRANI TAHASILDAR and MRS.
KALPANA NISHIKANT TAHASILDAR and imms.
KALPANA NISHIKANT TAHASILDAR are joint owners and holding the Room No. B-6,
Admeasuring 2S Sq. Mrts Built-up area in Charkop (1) Mangal Kiran Co-Operative
Housing Society Ltd., situated at Plot
No.338, Road No. RSC-36, Sector-3,
Charkop, Kandivali West, Mumbai 400067
constructed on the plot of land C.T.S. No.1C1/274 of Village Kandivali, Taluka Borivali of
Mumbai Suburban District. My clients states
that they have lost or misplaced the original
Letter bearing No.W.B.P/EM/2378/1986
dated 27/06/1986 issued by Dy. Director-2,
World Bank Project office MHADA, Bandra
(East), Mumbai – 400051 and Original Gala
Allotment Letter dated 01/01/1991 issued by
Charkop (1) Mangal Kiran Co-Operative
Housing Society Ltd. in respect of said room
to Mr. Shivaji Maruti Yatam and my client
reported the matter to Charkop Police
Station, Mumbai vide complaint No. 87372024 dated 18/01/12/24 s. renarets lost or Station, Mumbai vide complaint No. 8737-2024 dated 18/01/2024 as regards lost o

Mr. Chandan Nishikant Tahasildar an Mrs. Kalpana Nishikant Tahasildar an intending to sell the said Room No.B-6 of the said society to Mrs. Vrinda Tushar Hirlekar. I said society to Mrs. Vrinda Tushar Hirlekar. If anyone finds the aforesaid original documents or any person having any legal claim, right, title, interest, demand thereof by way of any deed, charge, mortgage, gift, trust, inheritance, possession, easement, lien, lease, assignment, will or otherwise in respect of the said Room, are hereby requested to lodge the claim along with the original documents to the undersigned within 14 days from the date of this Notice, falling which my clients shall proceed towards the sale of the Room of the said society. Any objection claim received thereafter shall be deemed to have been waived, cancelled and/or abandoned & shall not at all be binding upon my clients.

nisplaced of the aforesaid original

KUNAL GOPINATH DHUMAL

Advocate High Court
121B, First Floor, Ajanta Sqaure Mall, Market
Lane, Borivali (W), Mumbai - 400092.
Mobile No. 9870790975
Place: Mumbai Date: 18/01/2024

PUBLIC NOTICE This is to inform in public at large tha

my client Shri. Anupsingh Pachansingh Vaghela, Purchased and Residing at Flat No. 109, Parshwanath Co-op. Hsg. Soc. Ltd., Narayan Nagar Road Bhayander (W), Dist. Thane - 401 101 from Shri. Atmaram Vithoba Sawant, but my client lost all link agreements i.e. (1) Original Articles of Agreemen dated 7/4/1982 entered and executed between M/s Vora Builders through partner Shri. G. B. Vora and Smt Pushpaben Pranlal Mehta (2) Origina Agreement for Resale dated 3/7/1991 entered and executed between Smt. Pushpaben Pranial Mehta and Shri. Maganlal Ambalal Patel & Smi Ushaben Maganlal Patel (3) Origina Agreement for Sale and Transfer dated 27/7/2004 entered and executed between Shri. Maganlal Ambalal Patel 8 Smt. Ushaben Maganlal Patel and Shri Atmaram Vithoba Sawant (4) Origina Agreement dated 3/7/2006 entered and executed between Shri. Atmaram Vithoba Sawant and Shri. Anupsingly Pachansingh Vaghela, duly registered before sub-registrar of Assurance Thane 7, vide document No. TNN7 05498-2006 dated 6/7/2006, my client lost above said original agreemen while travelling by Auto Rickshav from Bhayander Railway station to his resident, if any third person/s, bank financial institution having right, interes and title over the said flat and loss of above said agreements found to any one in that case inform at below mention address within 15 days after publication of this notice and if not receive any reply in that case it is declare that no person/s, Bank/Financial Institution not found above said Original Agreemen and declare as missing Original Date: 19/1/2024

MR. MUKESH N. RATHOD Advocate High Court Sh. No.16, Santok Tower Station Road, Bhayander (W) Dist. - Thane

dermatologically infused with Turmeric, Tuli,

Nourish range, especially

formulated for dry skin, is

launch of India's 1st **Serum Facewash Range** SCIENCE OF SERUM VLCC VLCC BEAUTIFUL YOU, DELIVERED BY SCIENCE Mumbai: VLCC, the pioneer in beauty and wellness industry and India's facial expert, introduces India's 1st ever serum facewash range with 8 unique variants powered with Salicylic Acid Serum, Vitamin C Serum & Hyaluronic Acid Serum. With the power of these serums infused inside the facewash, it replaces the need for a separate serum application, without compromising on the benefits and saving time, money and effort. This groundbreaking formula promises a multifaceted approach to skincare, offering consumers a comprehensive solution for their diverse needs. The entire range is tested and paraben free. Enriched with a new, improved, and unique formula, the range provides 3 categories tailored to different skin needs, addressing specific skincare concerns. The Acne Defense range for oily & acne prone skin, is powered with Salicylic Acid Serum and features four distinctive offerings Neem, and Orange peel, effectively catering to diverse skin concerns within the realm of acne defense. Vitamin C Serum infused Bright Glow range focuses on all skin types, is created with 3 variants specifically to give more youthful, bright and glowing skin. On the other hand, the Hydra

मुंबई लक्षदीप 😃

मसाला पिकांच्या

उत्पन्नात वाढ होईल

डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

रत्नागिरी.

दि.१८ : कोकणाम ध्ये मसाला पिकांना पोषक हवामान आहे समुद्रसपाटीला नारळ, स्रपारीच्या मोठ्या बागा आहेत. सध्याच्या बदलत्या हवामानात मुख्य पिकांवर परिणाम दिसून आल्यामुळे अशा हवामानात हमखास देणाऱ्या पिकांची मसाला केल्यास लागवड शेतीचे उत्पन्न वाढू शकते, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विर-तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दापोलीतील

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि महाविद्यालयाच्या शिक्षण विस्तार विभागातर्फे मसाला

पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावर दोन दिवसांचे जिल्हास्तरीय चर्चासत्र त्यावेळी डॉ. झाले. बोलत होते. सावंत यावेळी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता हळदणकर,

डॉ. पराग संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक बोडके, प्रशांत सहयोगी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत पवार, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. जगदीश कदम उपस्थित होते. यानिमित्ताने

कोकणातील विविध मसाला पिकांचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. तसेच एकुण ३६ हळदीच्या विविध जाती प्रदर्शित केल्या होत्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे व सोवेली ग्रामपंचायतीचे सरपंच जयेश मानकर यांच्या हस्ते झाले. जिल्हास्तरीय सत्रामध्ये दालचिनी, काळी मिरी, कोकम, हळद, आले, जायफळ आदी मसाला लागवडीची पिकांची माहिती डॉ. पराग हळदणकर, डॉ. चंद्रकांत डॉ. महेश पवार, कुलकर्णी, डॉ. योगेश परुळेकर, डॉ. प्रफुल्ल म ाळी, डॉ. मकरंद जोशी, डॉ. सुमेध थोरात, डॉ. राकेश गजभिये यांनी दिली. डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यापीठाच्या तत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराविषयी

सविस्तर माहिती दिली.

सहाय्यक डॉ. प्रवीण यांनी

कुलसचिव डॉ. प्रदीप

अध्यक्षतेखाली झाला.

काळीमिरीची रोपे देऊन

गौरविण्यात आले.

विस्तार

विभागाचे

संशोधन

केले.

यांच्या

ढोन

विद्यापीठाचे

प्रशिक्षणार्थींना

a

सूत्रसंचालन

शिक्षण

कनिष्ठ

झगडे

समारोप

हळदवणेकर

प्रमाणपत्र

रत्नागिरी, दि.१८ : अयोध्येतील त शहरानजीकच्या काजरघाटी शी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथील शी (पोमेडी खुर्द) येथील श्री महालक्ष्मी राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमि देवस्थानने मंदिरात २२ जानेवारी

WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED CIN: L51900MH1985PLC035669 Read. Office: O-402. 4th Floor. Plot No.-389. Palai Ratan House, Sankara Mattham Road

Kings Circle, Matunga, Mumbai-400019 Tel No.: 022-22020876 Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, January 29, 2024 at 4.30 p.m. at registered office of the Company, inter alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended, December

31. 2023. Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its Designate persons, shall remain closed till the close of business hours of Wednesday, January 31, 2024. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stoc Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For White Hall Commercial Company Limited

Date : 18th January 2024

Rohit Prabhudas Shal DIN: 00217271

ट्रेसकॉन लिमिटेड TRESCON

CIN: L70100MH1995PLC322341 नॉब. कार्या.: ३०१, ३रा मजला, स्कायलाईन वेल्थ स्मेस, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई-४०००८६. ब्रू.:०२२-४६१६५६११, वेबसाईट:www.trescon.com,

ई-मेल:cs@trescon.com टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० च इतर लागु तस्तुदी आणि कंपनी (च्यवस्थापन आणि प्रशासन) च्या २०१४ चे नियम २० आणि २२ अनुषंगाने आणि सहकार मंत्रालय, भारत शासन् याद्वारे वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, क्र.३३/२०२० दिनांव २८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ क.२०/२०२१ दिनांक ८ जिसेंबर, २०२१, क.३/२०२२ दिनांक ५ मे. २०२२, क.११/२०२२ दिनांक २ क्र. २०/२०२१ दिनाक ८ डाइसबर, २०२१, क्र. ३/२०२२ दिनाक ५ स. २०२२, क्र.११/२०२२ दिनाक २८ डिसंबर, २०२२ आणि क्र.९/२०२३ दिनांक २८ स्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रके), इन्टिट्यूट ऑफ कंपनी संक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस-२) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक आणि इतर कोणताही लागू कायदा, नियम आणि विनियम (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यांच्या पूर्वअधिनियमांसह, सध्याच्या काळासाठी), ट्रेस्कॉन लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची पोस्टल बॅलेटद्वारे (फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करणे म्हणजे ई-मतदान) सूचनेत नमुद विषयावर अर्थात कंपनीच संचालक आणि पूर्विळ संचालक श्ली. संचालक श्ली. संचालक श्ली पूर्विळ संचालक श्ली पूर्विळ संचालक श्ली स्वार्वेश स्वार्वे तंत्रालिका श्रीमती निधी मिस्त्री (डीआयएन: १००९१४४५) यांची नियुक्ती करण्यासाठी मतदानामार्फर भागधारकांची अनुमती पेण्यासाठी सदर सूचना देण्यात येत आहे.

मसीए परिपत्रकातील तरतुदी लक्षात घेऊन, कंपनीने गुरूवार, १८ जानेवारी, २०२४ रोजी सर्व भागधारकांन मष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलट नोटिसच्या इलेक्टॉनिक प्रती पाठवल्या आहेत. ज्यांची नावे सदस्य ादीच्या नोंदणीवर दिसतात. **शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४** (कट-ऑफ तारीख) पासून डिपॉझिटरीजकडून प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांचे ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी/रजिस्टार आणि शेज सफर एजंट (आरटीए) कडे नोंदवले आहेत. पोस्टल वॅलेट फॉर्म आणि ग्री-पेड विझनेस लिफाफ्यास या सूचनेची हार्ड कॉपी भागधारकांना पाठवली जात नाही. त्यानुसार, भागधारकांच्या संमती किंवा असहमतीच संवाद केवळ ई-व्होटिंगद्वारे होईल.

पोस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर http://www.trescon.com/investorssection notice.html आणि स्टॉक एक्स्वेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाइटव

शेअरधारकांना विनंती आहे की रिमोट ई-मतदान कालाक्धी शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ (स.९.००वा भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४ (सायं.५.००वा. भाप्रवे) रोजी संपेल यानंतर मतदानासाठी सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल.

मंडळाने श्री. विजय यावव (एफसीएस ११९९०) मे. एव्हीएस ॲण्ड असोसिएटस प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी प्राप्त १८५०तापुर १६६०) म. एव्हापुर्स अण्ड असासपूर्ट्स प्राक्टराम काना स्क्रटरा भागीदार यांनी पोस्टल बॅलेट/ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाट छाननीकर्ता (स्क्रुटिनायक्षर) म्हणून नियुक्ती केली आहे. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे केलेल्या रिमोट ई-व्होटिंगचे परिणाम छाननीकर्त्याच्या अहवालासह कंपनीच्या <u>http:</u>

/www.trescon.com/investorssection/notice.html वेबसाइटवर उपलब्ध केले जातील आणि मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४ रोजी किंबा त्यापूर्वी बीएसई लिमिटेडला सूचित केले गेले. ळाब, पोस्टर मतर्गत्रिकेद्वारे आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास. दूरस्थ ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेल म्हणजेच शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. म्हणून, दूरस्थ ई-मतदानाद्वां पोस्टल मतपत्रिकेद्वारे आवश्यक बहुमताने ठराव मंजूर झाल्यास, तो त्या निमित्ताने बोल समेत रीतसर मंजूर झाला असे मानले जाईल.

स्तविक स्वरुपामध्ये भागधारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाही अशा भागधारकांना बिनंती केली जाते की, त्यांनी आरटीएला <u>info@satellitecorporate.com</u> व रोअरहोल्डरचे नाव आणि पत्ता, पॅन कार्डची स्वयंग्रमाणित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकिर व्रत म्हणजे, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा आधार कार्ड रोअस्थारकाच्या पत्थाच्या समर्थनार्थ लिहुन त्यांचे इंमेल पत्ते अपडेट करावेत. डिम्प्टेरिअलाङ्ग्ड मोडम्प्र रोअस्थारकाच्या पत्थाच्या समर्थनार्थ लिहुन त्यांचे इंमेल पत्ते अपडेट करावेत. डिम्प्टेरिअलाङ्ग्ड मोडम्प्र रोअर्स धारण करणाऱ्या रोअरहोल्डर्सना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे इंमेल पत्ते डिपॉझिटर्र गर्टिसिपंट्सकडे नोंदणी/अपडेट करावे ज्यांच्याकडे ते डीमॅट खाती ठेवत आहेत. ईमेल पत्त्याची नोंदण त्रताना काही शंका/अडचण आल्यास, शेअरधारक <u>cs@trescon.com</u> वर लिहू शकतात.

ई-कोटिंगनावत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही www.evolingindia.com व उपलब्ध बारंबार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता, हेल्प सेक्श अंतर्गत किंवा <u>helpdesk.evoting@odslindia.com</u> ईमेल लिहा किंवा टोल क्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा

टेसकॉन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या वतीने व करित सही/ विनेश पटेत

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालब (डीआयएन: ००४६ २५६५)

नोटीस द्वारें माझे पक्षकार श्री

रमेशकुमार ज्यंतिलाल शाह आणि त्यांची पत्नी

सुरत गुजरात, सर्व जनतेला कळविण्यात इच्छित आहेत कि त्यांचे पुत्र श्री निश्चय रमेशकुमार शाह यांच्या चुकीच्या कामान सहभाग अस्त्या

कारणाने माझ्या दोन्ही पक्षकारांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडले आहेत व माझ्या दोन्ही पक्षकारांनी त्याच्या मुलगा नामे श्री. निश्चय रमेशकुमारशाह

याला सर्वे जंगम आणि स्थावर मालमत्तेपा

नाकारले आहे आणि काडन टाकले आहे.

व्यवहार करत असेल तर ते त्यांच्या सवतःच्या

जोखमीवर आणि जबाबदारीने ते करतील आणि

वर्तमान आणि भविष्यासाठी केलेल्या कृती आणि

जाहिर सूचना

पादिर स्पाता

या व्यारं असे बाहिर सूचना करीत आहे की,
गाठमता खोली क. २४, पीला गाळ, केस नं. ०५,
स्कीम नं. ३२, गोमीनपुरा, टेंक पखाडी रीड, एव.मी.
खान मार्ग, मुंबई-४०००११ ही माठमता श्रीमती.
खान मार्ग, मुंबई-४०००११ हो माठमता श्रीमती.
खान मार्ग, मुंबई-४०००१९ हो माठमता श्रीमती.
खान मार्ग, मुंबई-४००००० वा कार्याठ्या नावे हस्तांतरणावावतचा अर्च मुंबई महान्तरपाठिकच्या
माठमता अविकारी है विमान, १० शेख हाफिहुदीन मार्ग, पावखळा, मुंबई-४०००० वा कार्याठ्यात्ववत अर्च केला आहे. यदर खोली हस्तांतरणावावत कोणाठी व्यवती किया धार्मिक संस्ता वाचे आहेग किया हस्त्वती आसस्या त्यांनी हो बाहिर सुचना छप्न बाल्यापास्न १५ दिवसांच्या आत आपल्या हरकती व आहेप माठमता अविकारी है विमान, १० सेख हाफिहुदीन मार्ग, मायखळा, मुंबई-४०००० बाहिर सुचनाह मुंबई महान्दरपाठिकच्या माठमता अविकारी है विमान, १० शेख हाफिहुदीन मार्ग, पायखळल, मुंबई-४००००८ या कार्याठ्यामार्कत प्राप्त झाठस्या प्राप्तुसार देण्यात आली आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that my Client Shri. Totadari Prasad Jivnath Upadhyay is

lawful Owner of Flat No. C/108, Krishna

Deep CHS Ltd., Saibaba Nagar, Near Amar Jyoti High School, Navghar Road, Bhayander (East), Dist-Thane-401106 and

he has misplaced/lost his Original Share Certificate No. 27 of said Flat.

That my client had lodged Police
Complaint at Navghar Police Station,

Bhayander (East), Dist - Thane, vide Lost Property Regd. No. 2160/2024 dated 18/01/2024 and now my client shall apply

for Duplicate Share Certificate of the said Flat No. C/108 within 15 days, any one

finding the same please contact below

D. S. Ghugare (Advocate, High Court, Mumbai)

C-54, Shanti Shopping Centre Mira Road (East), Thane

Date: 19/01/2024

सही/-त्रीमती. खनसा मोहम्मद्र छईक अंसारी

श्री निश्चय रमेशकमार शाह यांनी भतकाळ

व्यवहारासाठी माझे पक्षकार जवाबदार राहणार

एस एच पंड्या

(9224582566)

ठिकाण-मुंबई

उच्च न्यायालयात वकील

रमेशकुमा्र शाह् यांच्याशी कोणीही

श्रीमर्ती निल रमेशकमार शाह राहती

रोजी आनंद सोहळयाचे आयोजन केले आहे.

सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व सामूहिक शी राम नामजप होईल. दुपारी ११ ते १ वेळेत शी राम जन्म ोत्सव कीर्तन हभप सौ. रमा प्रशांत ठाकूर करतील. त्यांना तबलासाथ प्रसाद पटवर्धन, हार्मोनियमसाथ ओजस करकरे करतील. दुपारी आरती मंत्रपृष्प होईल. त्यानंतर शिधा महाप्रसाद वितरित होईल. दु. ३ ते ४ वाजता विद्यार्थी बाल-मित्रांचे कार्यक्रम व गुणगौरव

२२

ि SBI भारतीय स्टेट बेंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, नीवीडी बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉबर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

मागणी सूचना

में सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार शिखा अगरवाल, समित अगरवाल, प्लॅट क्र.बी३३०५, जेपी डेक्स ए के बैद्य मार्ग, रिंडोशी कोर्टाच्या पुढे, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७ (एसबीआय एचएल मॅक्सगेन ओडी खाते क्र.३४५००१७४३२९) यांनी बैंकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ड रक्तमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते २९.११.२०२३ रोजी नॉन-परकॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत काण्यात आले. सिक्युरीटावज्ञेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस् ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर १०.०१.२०२४ रोजी सूबना पाठविण्यात आलं होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे क्रवाकी रक्कम: दिनांक १०.०१.२०२४ रोजी देय रक्कम रू.६६,००,९२४.०० (रुपये सहासष्ट लाख नऊशे चोवीस

फक्त) तसेच उपरोक्त रकमेचर करारदराने च्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांन वेथे कळाविण्यात येत आहे की, सदर सुच्चा प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकवाकी राक्षम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटाथझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑक किनान्त्रियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसेमेन्ट ऑक सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. ००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समातीनंतर योग्य कार केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा बेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभृत माल

फ्लॅट क्र.०७०४एसजी, ०७वा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ८०४ चौ.फु., 'बेस्ट गेट-ए' म्हणून ज्ञात इमारत 'लोधा पॅबिलीऑन' म्हणून ज्ञात प्रकल्प, जमीन सर्व्हे क्र.२३, २४/५,६,७,८ए,८बी,८९,१०,१,२,३,४, ता. ठाणे, जि. ठाणे-४००६०१.

दिनांक: १८.०१.२०२४, ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड, (परिसमापनात)

विक्री सूचना परिसमापक: श्री. अनिल गोयल

परिसमापकाचा पत्ताः ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, नवी दिल्ली-११००४८. ई-मेल: assetsale1@aaainsolvency.in, rotomac.export@aaainsovency.com, anilgoel@aaainsovency.com, संपर्क क्र.:+९१ ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा व श्री. वासीम)

ई-लिलाव इनसॉल्वन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड, २०१६ अन्वये मालमत्तेची विक्री ई-लिलावाची तारीख व वेळ: १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी वु.३.०० ते सायं.५.०० वस्तावेज सावर करण्याची अंतिम तारीख: ३१ जानेवारी, २०२४ इरठे सादर करण्याची अंतिम तारीख: १४ फेब्रुवारी, २०२३

(५ मिनीटांच्या अमर्याद विस्तारासह) <mark>रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटे</mark>ड (परिसमापनात) यांच्या मालकीचे मालमत्तेची विक्री दिनांक २३ मार्च, २०१८ . ोजीचे आदेशानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, अलाहाबाद न्यायपीठ यांच्याद्वारे नियुक्त परिसमापकाद्वारे परिसमाप नंपदेचा स्थापित भागानुसार केली जाईल. सदर किक्री अर्थात मे. नॅशनल ई-गव्हर्नेस सर्विसेस लि. (एनईएसएल nttps://nbid.nesl.co.in/app/login च्या ई-लिलाव माध्यमातून खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे केली जाईल.

मालमत्ता	ब्लॉक	आरक्षित मुल्च (रु.मध्ये)	प्रारंभ इरठे (रु.मध्ये)	वाडीव मुल्य (रु.मध्ये)
स्कोडा सुपर्व – एम्बीशन, टीडीआय, वीएस–३– एमएच– ०४–एफझेड–६५८, उत्पादन वर्ष – २०१३, मुंबईत पार्क केलेले (मकवाना टॉवर, अंधेरी).	ए	२.१५ लाख	रू.२१,५००	ক. ২০০০
2				

दि.०२.०३.२०२३ रोजी झालेल्या ६०या एससीसी बैठकीत भागधारकांच्या संनियंत्रण समितीने ब्लॉक 'ए' ब्लॉक भाग बनवणार्या मालमत्तेची राखीव किंमत विधिवत मंजूर केली आहे आणि बहुमताने स्वीकारली आहे.

व्यांक 'ए' चा भाग वनवणारी मालमता 'जले आहे जेथे आहे', 'जसे आहे जे आहे' आणि 'जेकाही आहे ते आधार आहे' आणि कोणत्याही आधाराशिवाय आणि हस्तांतरण शुक्काशी संबंधित कोणतेही शुक्क (यासह मुद्रांक शुक्क) वर विकले जाते, उपरोक्त मालमतेच्या संदर्भात डुप्लिकेट आरसी जारी करणे, प्रशंबित आरटीओ कर, शुल्फ, विमा शुल्फ, लोडिंग, अनलोडिंग, कटिंग, वजन खर्च इ. केवळ एच१ बोलीदारालाच भरावा लागेल. तसे भारटीओ कडून एनसीओ मिळवून हे वाहन त्याच्या/तिच्या नावावर हस्तांतरित करून घेण्याची जबाबदारी एच बोलीदाराची असेल ज्यासाठी परिसमापकाची टीम आपले सहकार्य करेल.

तथापि, अशी शिफारस केली जाते की खरेदीदाराने त्यासाठी स्वतःची योग्य काळजी घ्यावी आणि अनिवार्यपणे ई लिलाव प्रक्रिया दस्तरेवजाचा संदर्भ द्यावा.

विस्तर नियम व अटी तसेच माहितीकरिता कृपया एएए इनसॉल्यन्सी ग्रोकेशनल्स एलएलपी यांच्या https:/ nsolvencyandbankrupatcy.in/public-announcement/psl-limited/ वेबसाईटचा संदर्भ घ गणि प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इरठे जमा करण्यापुर्वी वर नमुद लिंकवर ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेज अपलो

सही/ रोटोमॅक एक्सपोर्ट्स प्रायक्रेट लिमिटेडच्या बाबतीत परिसमापव

(आयबीबीआय रजि.क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००११८/२०१७-२०१८/१०२५३) कॉर्पोरेट कार्यालय: ई-१०ए. कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, नवी दिल्ली-११००४८ ई-मेलः assetsale1@aaainsolvency.in, assetsale2@aaainsolvency.in anilgoel@aaainsovency.com संपर्क क्र.: +९१-८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा/श्री. वासिम)

SBFC SBFC Finance Limited

दणीकृत कार्यांतय: युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड वी स्क्वेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

(सुरक्षा व्याज (अंमलकजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

तर अधोस्वाक्षरी केलेले **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्यूरिटायझेशन, फायनान्शियल ॲसेट्सची पुनर्रचना आणि सुरक्ष हितसंबंधांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केले अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफंड करण्यासाठी नोटीस ाल्यापासन ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे.

कर्जवार/सह कर्जवार रकम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत. याद्वारे कर्जवार/सह-कर्जवारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खालं स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **तावा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.

विशेषत: कर्जवार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहा **सबीएफसी फायनान्स लिमिटेड**च्या शुल्फाच्या अधीन असतील.

कर्जदाराचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील
मागणी सूचनेची तारीख	ताबा विनांक	मागणी रकम (रु.)
१. प्रमिला जवाहर सर्मा,	फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, बिल्टअप क्षेत्रफळ ५६० चौ.फु., बी	₹.४६,३0,६६३/-
 इंदिरा जवाहर समा वोषांचा पत्ता: सी-२०४, केलाश धाम, मिरा भाईंदर रोड, प्लेझंट पार्क समोर, मिरा रोड (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०११०७. मागणी सुचना विनांक: ९ नोव्हेंबर, १०१३ 	मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	तीस हजार सहाशे त्रेसह
कर्ज क्र.: ५३८८४७ (पीमास००३५९३८७) न आरएमई५३८८४७ शाखा (पीमास००८५२३९)	ताबा विनांक: १८ जानेवारी, २०२४	
शाखा (पानारक्षर ५२११) काश्रिय मानार्यको मर्चय कार्यकारी सानका बेरोच्यार कार्यकार	 क्रमा १२ च्या गा क्रमा (८) च्या स्वर्गीकरे कर्नगणने स्था	 विभागान भाने भारे

(प्राधिकत अधिकारी एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

HOUSING FINANCE

ठिकाण: मुंबई

दिनांकः १७.०१.२०२१

स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

संपर्कः:८८२८०३६६१०, ई-मेल:compliance@starhfl.com

मेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

П			संपलेली तिमाही			संपलेले ९ महिने		
अ. क्र.	तपशील	३५.५२.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३५.५२.२०२२ अलेखापरिक्षित	३५.५२.२०२३ अलेखापरिक्षित	३५.५२.२०२२ अलेखापरिक्षित	३५.०३.२०२३ लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4६३३.५७२	4350.302	९९५.६५५	४२२९.४८०	२४७४.६९६	3028.309	
₹.	कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व							
П	अपवादात्मक वावपुर्व)	308.200	220.208	२७६.४९९	034.223	६ ५५.६५0	८०५.६३३	
З.	कस्पुर्व कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (विशेष साधारण							
П	व अपवादात्मक वावनंतर)	308.200	250.708	२७६.४९९	034.223	६५५.६५0	८०५.६३३	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण							
П	व अपवादात्मक वावनंतर)	२५२.०८२	२०६.८९७	488.803	£48.33C	૪ રૂપ.७२४	६९७.९९ ४	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता							
	एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष							
	उत्पन्न (करानंतर))	-	-	-	-	-	(408.28)	
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/-)	३९३६.0३	३८६०.९५	३७८२.५५	३९३६.0३	30८२.५५	3८40. ९ 4	
O.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	९०२९,३४	0334.30	£399,00	९०२९.३४	६३९९.0७	६७२८.२९	
۷	प्रतिभूती प्रमुख खाते	३९९८. ५ ७	३८६३.३६	३५९९ ६४९	३९९८.५७	३५९९.६४९	३८५३.२६	
٩	निव्वळ मूल्य	43024.04	44280.80	40२३७.२९	4024.04	40२३७.२९	40६४५.८८	
40	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	4८८३.९०	-	-	4८८३.९०	-	-	
49	कर्ज समभाग प्रमाण	2.04	4.88	4.20	2.04	4.70	4.43	
42	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.५/-)							
	५. मूलभूत	0.323	0.२६८	0.२६२	0.083	0.६५८	0.9६९	
	२. सौम्यीकृत	0.343	0.२५६	0.244	0.08,9	0.4९२	0.९२९	
43	भांडवल विमोचन राखींव	-	-	-	-	-	-	
48	कर्जरोखे विमोचन राखींव	-	-	-	-	-	-	
44	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	4.426	4.440	4.330	4.483	4.42६	२.०६५	
4६	व्याज सेवा समावेशन प्रमाण	4.808	4.888	2.099	<u> </u>	4.244	4.608	
-Am								

सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३५ डिसेंबर, २०२३ रोजी संपले तेमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३५ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्ती नेष्कर्षाचे संपूर्ण नमुना वीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.starhfl.com वेक्साईटवर उपलब्ध आहे.

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनुसार १७ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले . सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेच्युलेशन २०५५ च्या आवश्यकतेनुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे ३५ डिसेंकर, २०२३ रोजी संपलेल्य तेमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे परिक्षण करण्यात आले

स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता सही/- आशिष जै अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०२०४१ १६४)

समारंभ होईल. सायंकाळी ४ ते ७ वेळेत स्थानिक उत्स्फूर्त व प्रेक्षणीय दीपोत्सव सोहळा रंगणार आहे. भजने व समस्त ग्रामस्थ महिला मंडळ आयोजित हळदीकुंकू समारंभ होईल. सायं. ७ ते ७.३० वाजता

सायंकाळी ७.३० ते ८ वाजता ध्रूपारती होऊन या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

FEDBANK

मालमत्तेचे वर्णन

फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ए -विंग, युनिट क्र.५११, कनाकिया वॉल स्ट्रिट, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र - ४०००९३.

लिलाव व विक्रीकरिता जाहीर सूचना

याद्वारे सर्वसामान्यांना आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/जत्तमीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता फेडबँब फायनाऱ्हियल सर्व्हिंसेस लिमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याकडे तारण ठेवली आहे. ज्याचा ताबा प्राधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे. फेडबँक फायनाऱ्हियल सर्व्हिसस लिमिटेड, जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे तेथे आहे या आधारावर विकले जाईल, आमच्या ई-लिलाव सेवा भागीदा मे. इन्व्हेंटन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड (इन्व्हेंटन) च्या वेब पोर्टलद्वारे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्याकरिता आमंत्रित केले आहे, म्हणजेच https:/ auctionsinventon.in वर स्थावर मालमत्तेच्या विक्रीकारिता खाली स्वाक्षरी करून ज्याचे तपशील खाली दिले आहेत आणि विक्रीच्या तपशीलवार अर्ट व शर्तीसाठी, कृपया फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, (फेडफिना) प्रतिभूत कर्जदाराच्या वेबसाइटवर प्रदान केलेल्या लिंकचा संदर्भ घ्या म्हणजे https://www.fedfina.com/public-notice-for-auction-cum-sale/

	ओशिय	न हाईट्स (विब	ज्ञास अधिकारांसह) नावाच्या प्र	।कल्पाची सर्व युनिः	ट् स गहाण ठेवली (खाली	सूचीबद्ध केल्याप्रमाणे)			
	भूखंड क्रमांक ३ नावाच्या जिमनीच्या एका भागावर वसलेले आहे, क्षेत्रफळ सुमारे १०१३ चौ.मी.चे सीटीएस क्रमांक								
	१२१७ए असलेले, ११४०४ चौ. यार्डसमतुल्य ९९४८.९० चौ. मीटर, सर्व्हेक्र. १४, हिस्साक्र. १ चा भाग, यारीरोड, वर्सोवा								
	व्हिलेज, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे सीटीएस क्रमांक १२१७, नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा अंधेरी, मुंबई - ४०००६१								
	येथे खालीलप्रमाणे चतुसिमा आहे: उत्तर : १३.४ मीटर रुंद डी.पी. रस्ता; दक्षिण : सीटीएस क्रमांक १२६०/१ए; पूर्व:								
	सीटीएस क्रमांक १२२७ आणि पश्चिमः १३.४० मीटर रुंद डी.पी. रस्ता								
١	C.,		Time of Unit 1			Colooble Area			

Sr. No.	Unit No.	Type of Unit 1 BHK/2BHK Studio	Floor	Carpet Area	Saleable Area (in Sq. Ft.)
1.	702	ЗВНК	7	860	1419
2.	801	звнк	8	860	1419
3.	902	звнк	9	860	1419
4.	1101	звнк	11	860	1419
5.	1201	звнк	12	860	1419
6.	1302	звнк	13	860	1419

2.	801	звнк	8	860	1419
3.	902	ЗВНК	9	860	1419
4.	1101	ЗВНК	11	860	1419
5.	1201	звнк	12	860	1419
6.	1302	звнк	13	860	1419
702	Rs. 2,62,	22,400/- (Rupees Two	Crore Sixty Tv		Two Thousand

Four Hundred Only) 801 Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand Four Hundred Only)

Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand Four Hundred Only) राखीव किंमत 1101 Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand (रु. मध्ये) Four Hundred Only)

Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand

Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred

Four Hundred Only) 1302 Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand Four Hundred Only) Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred 702 Forty Only) 'फेडबँक

801 फा**यनान्शि**अल Forty Only) सर्व्हिसेस Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred 902 लिमिटेड'च्या नावे Forty Only) डीडी/पीओ/ Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred आरटीजीएस द्वारे Forty Only)

बयाणा रक्कम ठेव 1201 Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred (रु.मध्ये) Forty Only) 1302 Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred

Forty Only) बोली वाढीव रक्कम रू.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) प्रत्येक मालमत्तेकरिता इरठेसह मोहोरबंद २३ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत नवीनतम संध्याकाळी ०५:०० वा. येथे - फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड युनिट

क्रमांक ५०१, ५०२, ५११, ५१२, ५वा मजला, कनाकिया वॉल स्ट्रीट, ए-विंग, अंधेरी - कुर्ला रोड, चकाला, अंधेरी प्रस्ताव/निविदा सादर करण्याची शेवटची (पूर्व), मुंबई ⁻ ४००९३ तारीख, वेळ आणि स्थळ बोली उघडण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२४ सकाळी १० ते १०:३० पर्यंत तारीख आणि बेळ

मालमत्तेचे निरीक्षण २० फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ५.००वा. च्या पूर्वी पुष्टी केलेल्या यशस्वी बोली पृष्टीकरणाच्या तारखेपासून पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पेमेंट नवीनतम केले जावे बोलीदारासाठी(इरठेसह) स्वीकारलेल्या सर्वोच्च बोलीच्या २५% रक्कम

रकम भरण्याची शेवटची बोली पुष्टीकरणाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत तारीख ७५% उच्च बोली कर्ज खाते क्रमांक एफईडीएमयूएम०सीएफ०४७६३६२, मिडसिटी हाईट्स (कर्जदार); श्री. अमरजित जितेंद्र शुक्ला कर्ज तपशील (सह - कर्जदार); श्रीमती रिटा जितेंद्र शुक्ला (सह-कर्जदार); मिडसिटी हाईट्स प्रा.लि.(सह-कर्जदार); मिडसिटी

इन्फ्रास्टक्चर प्रा.लि.(सह-कर्जदार) पुढील व्याज आणि इतर 🛮 रु. २२,७२,३८,४९२/- (रुपयेरबावीस कोठी बाहत्तर लाख अडतीस हजार चारशे ब्याण्णव फक्त) दि. २६.१२.२०२३ शुल्कांसह एकूण दायित्वे | रोजी

विक्रीच्या महत्त्वाच्या अटी आणि नियम:

भरण्याची अंतिम दिनांक

(१) लिलाव बोली दस्तऐवजाच्या पुढील अटी व शर्तीनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जातो. बोलीदार आमच्या ई-लिला सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवरून जाऊ शकतात, मे. इन्वेंटन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड (इन्वेंटन) म्हणजे बोली दस्तऐवजांसाठी https:/ auctions.inventon.in, ई-लिलावासाठी ठेवलेल्या प्रतिभूत मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सबमिट केले जाणारे बोली फॉर्म; (२) सर्व इच्छुव खरेदीदार/बोलीदार यांनी वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर https://auctionsinventon.in म्हणून त्यांचे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ई-लिलावात सहभागी होण्यासाठी त्यांचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वरील तारखेला आणि वेळेवर विनामूल्य तयार करणे आवश्यक आहे. (३) ई-लिलावावरील कोणत्याही चौकशी, माहिती, समर्थन, प्रक्रिया आणि ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लिलाव सेवा भागीदार मे.इन्व्हेंटन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड, ई-मेल आयडीद्वारे: care@inventon.net किंवा फेडबैंक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड चे अधिकृत अधिकारी श्री. झाहिद सुल्तान- ८८७९८३५५१७ च्या क्लायंट सेवा वितरण (सीएसडी) विभागाशी संपर्क साधू शकतात. (४ प्राधिकृत अधिकाऱ्याच्या माहितीनुसार आणि माहितीनुसार, मालमत्तेमध्ये कोणताही भार नाही. तथापि, इच्छुक बोलीदार वर नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेची आणि त्याच्या कागदपत्रांची किंवा इतर कोणत्याही तारीख आणि वेळेची आधी नियुक्ती करून तपासणी करू शकतात आणि त्यांनी ई-लिलावात ठेवलेल्य मालमत्तेचे शीर्षक आणि दावे / हक्क / थकबाकी / त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी मालमत्तेवर परिणाम करणे यासंबंधी स्वतः ची स्वतंत्र चौकशी करावी ई-लिलाव जाहिरातीमध्ये कोणतीही वचनबद्धता किंवा फेडफिना चे कोणतेही प्रतिनिधित्व नाही, फेडबैंक फायनाऱ्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ला ज्ञात किंव अनोळखी सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह मालमत्ता विकली जात आहे. अधिकृत अधिकारी / प्रतिभूत कर्जदार कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव ' हक्क / देय रकमेसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही; (५) यशस्वी बोलीदाराने त्याच्या बाजूने विक्री केल्यावर लगेचच बोलीच्या रकमेच्या २५% रक्कम (बोली करण्यापूर्वी जमा केलेल्या १०% सह) जमा करावी. मुंबईयेथे देय असलेल्या 'फेडबैंक फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड'च्या नावे काढलेल्या बँकरच्या चेक/डीडीच्या स्वरूपातच दैनिक संकलन खाते क्रमांक १३८५०२०००१५६८६, आयएफएससी कोड - एफडीआरएल०००१०९९ शाखा - फोर्ट, मुंबई येथे देय करावे ; (६) इरठे चा परतावा कोणत्याही कारणास्तव उशीर झाल्यास निविदाधारक कोणत्याही व्याजाचा दावा करण्यास पात्र असणार नाहीत. (७) प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता जशी आहे तशी, जशी आहे तशी, जे काही आहे आणि कोणताही आधार नाही या आधारावर विक्रीसाठी ऑफर केली जाते/आहे. फेडफिना विक्रीसाठी ऑफर केलेल्या प्रतिभूत मालमत्ता/अचल मालमत्तेच्या संदर्भात किंवा थकित पाणी/सेवा शुल्क, हस्तांतरण शुल्क, वीज देय, स्थानिकांचे देय देयांसह कोणत्याही देय/शुल्कासाठी कोणतीही परवानगी/परवाना इ. खरेदी करण्याची जबाबदारी घेत नाही. उक्तस्थाक प्रतिभूत मालमत्ता/जंगम मालमत्तेच्या संदर्भात प्राधिकरण आणि/किंवा इतर कोणतेही देय, कर, जर असेल तर. (८) फेडफिना ची थकबाकी सर्व खर्च शुल्क आणि खर्चासह किंवा ऋष्ट्रऋबछअ ला स्वीकार्य असणारा त्याचा काही भाग, तारखेपूर्वी कधीही कर्जदार किंवा जामीनदार(च्या) द्वारे किंवा त्यांच्य वतीने निविदा केली असल्यास प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीसाठी किंवा हस्तांतरणासाठी निश्चित केलेल्या, प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता विकल्य जाणार नाहीत किंवा हस्तांतरित केल्या जाणार नाहीत. फेडफिना ला आधीच अदा केलेल्या रकमेवर कोणत्याही व्याजाचा दावा करण्याचा निविदाकारांन अधिकार असणार नाही. (९) ई-लिलावात सहभागी होण्यासाठी, इच्छुक खरेदीदार/बोलीदारांना व्याजमुक्त परत करण्यायोम्य इसारा खकम ठेव (इरठे) च्या पेमेंटचे तपशील https://auctions.inventon.in वेब पोर्टलवर पॅनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी पत्ता पुरावा, कंपनी आणि पत्याच्या पुराव्याच्य बाबतीत मंडळाचे ठराव यांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह मुंबई येथे देय असलेल्या 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड'च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे दैनंदिन संकलन खाते क्रमांक १३८५०२०००१५६८६, आयएफएससी कोड - एफडीआरएल०००१०९९, शाखा - फोर्ट, मुंबई वर नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता वर नमूद केल्याप्रमाणे सादर/अपलोड करावे लागतील. कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार यांना सरफायसी कायद्याच्या नियम ८ (६) आणि ९ (१) अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक सूचना देण्यात आली आहे. या सूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत व्याज आणि खर्चाची तारीख, जर अयशस्वी झाले तर वर नमूद केलेल्या अर्टी व शर्तींनुसार प्रतिभूत मालमत्ता विकली जाईल . इंग्रजी आणि व्हर्नाक्युलर वृत्तपत्रातील विक्री सूचनांच्या प्रकाशनांमध्ये काही विसंगती असल्यास, अशा परिस्थितीत इंग्रजी वृत्तपत्र स्थानिक वृत्तपत्राची जागा घेतील आणि ती अंतिम प्रत मानली जाईल, त्यामुळे संदिग्धता दूर होईल कर्जदार/जामीनदार/तारणकर्तायांनी फेडफिना ची देय रक्कम, विक्रीच्या तारखेपूर्वी पूर्ण भरल्यास, लिलाव थांबवण्यास जबाबदार आहे, विक्रीच्या तपशीलवा अटी व शर्तीसाठी, कृपया आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि www.fedfina.com आणि https://www.fedfina.com/public notice-for-auction-cum-sale/ या लिंकला भेट द्या किंवा अधिकृतशी संपर्क साधा अधिकारी श्री .झाहिद सुल्तान- ८८७९८ ३५५१७, फेडबैंक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ची ई-मेल आयडीः zahid@fedfina.com.

(रु. लाखात)

ई-लिलाव आमच्या सेवा प्रदात्याद्वारे आयोजित केला जाईल, फेडबैंक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (फेडफिना) च्या वतीने मे. इन्व्हेंटन सोल्युशन्र प्रा.लिमिटेड (इन्व्हेंन्टन), पूर्व-निर्दिष्ट तारखेला, तर बोलीदारांनी त्यांच्या स्वत:च्या घर/कार्यालये/त्यांच्या बोलीच्या ठिकाणाहून त्यांच्या पसंतीनुसा राखीव किंमतीच्या वर उद्धत केले पाहिजे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर सामग्रीची आवश्यकता बोलीदारांनी स्वतःच केली पाहिजे, कुपया लक्षात घ्या की इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये बिघाड (कोणत्याही कारणामुळे असो) ही सर्वस्वी बोलीदारांची जबाबदारी असेल आणि ना फेडफिना किंवा मे. इन्टहेंट-सोल्युशन्स प्रा.लिमिटेड (इन्व्हेंटन) या अनपेक्षित परिस्थितीसाठी जबाबदार असेल. अशा आकस्मिक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी, बोलीदारांन विनंती केली जाते की त्यांनी आवश्यक त्या सर्व व्यवस्था/पर्यायी कराव्यात जेणेकरून ते अशा परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असतील आणि तरीही ते यशस्वीरित्या ई-लिलावात सहभागी होऊ शकतील. तथापि, अशी कोणतीही जटिलपरिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी

आपली बोली उद्धृत करण्यासाठी /सुधारणा करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये. दिनांक : १९.०१.२०२४ सही/- प्राधिकृत अधिकारी फेडबैंक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ठिकाण : मुंबई



सीआयएन: एल४५२०१एमएच२००५पीएलसी३७६०४६ नोंद.कार्यालयः ६०३, वेस्टर्न एज १, मेट्रो कॅश ॲण्ड कॅरी समोर, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६

इंड एएस एनबीएफसी (विभाग ३) नुसार ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

Ш		सपलेली तिमाही			सपलेले ९ महिने		सपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील	३५.५२.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३५.५२.२०२२ अलेखापरिक्षित	३५.५२.२०२३ अलेखापरिक्षित	३५.५२.२०२२ अलेखापरिक्षित	३५.०३.२०२३ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4६३३.५७२	4350.302	९९५.६५५	४२२९.४८०	२४७४.६९६	3028.309
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व						
	अपवादात्मक वावपुर्व)	308.200	२२०.८०४	२७६.४९९	034.223	£44.£40	८०५.६३३
3.	करपूर्व कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (विशेष साधारण						
	व अपवादात्मक वावनंतर)	308.200	२२०.८०४	२७६.४९९	034.223	६ ५५.६५0	८०५.६३३
8.	करानंतर कालावधींकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण						
	व अपवादात्मक वावनंतर)	२५२.०८२	२०६.८९७	488.803	£48.33C	834.028	६९७.९९ ४
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
	एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष						
	उत्पन्न (करानंतर))	-	-	-	-	-	(408.28)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/-)	3938.03	३८६०.९५	30८२.५५	3938.03	30८२.५५	३८५७.९ ५
O.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	९०२९,३४	0334.30	£399,00	९०२९.३४	६३९९.00	६७२८.२९
۷	प्रतिभूती प्रमुख खाते	399८.40	३८६३.३६	३५९९,६४९	399८.40	3499.889	३८५३.२६
٩	निव्वळ मूल्य	43024.04	44280.80	40२३७.२९	4024.04	40२३७.२९	40६४५.८८
40	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	4८८३.९०	-	-	4८८३.९०	-	-
99	कर्ज समभाग प्रमाण	2.04	4.99	4.20	2.04	4.70	4.43
૧ર	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.५/-)						
	५. मूलभूत	0.323	0.२६८	0.२६२	0.083	0.६५८	0.९६९
	२. सौर्म्योकृत	0.343	0.२५६	0.244	୦.ଏକ୍ଟ	0.4९२	0.९२९
43	भांडवल विमोचन राखीव	-	-	-	-	-	-
48	कर्जरोखे विमोचन राखीव	-	-	-	-	-	-
44	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	4.426	4.440	4.330	4.483	५.५२६	२.०६५
4६	व्याज सेवा समावेशन प्रमाण	4.808	4.888	२.०९९	୩.୪६७	1.214	4.608
टीप	:				``		